

#### ANIK INDUSTRIES LIMITED

CIN - L24118MH1976PLC136836

Corporate Office:

2/1, South Tukoganj, Behind High Court, Indore - 452001 (M.P.), INDIA

Phone: +91-731-4018009-10/41 Fax: +91-731-2513285

Email : anik@anikgroup.com Website : www.anikgroup.com

Date: 14/02/2022

National Stock Exchange of India Ltd.

"Exchange Plaza", C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400051 Symbol: ANIKINDS **BSE Limited** 

25th Floor, New Trading Ring, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400001

Scrip Code: 519383

Subject: Newspaper Clippings of Extract of Un-audited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2021 under Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), Regulations, 2015.

Dear Sir / Ma'am,

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), Regulations, 2015, we are submitting herewith the clippings of newspaper advertisement(s) published on 13th February, 2022 in Free Press Journal and Navshakti (Mumbai Edition) for publication of Un-audited Financial Results of the Company for the Quarter and Nine Months ended 31st December, 2021.

You are requested to take the same on your records and oblige.

NOUSTRA

Thanking you Yours Sincerely,

For Anik Industries Limited

Mayank Chadha

Company Secretary



Registered Office: 610, Tulsiani Chambers, Nariman Point, MUMBAI - 400021 Phone: +91-22-22824851-53-57-59-63, 22886877, Fax: +91-22-22042865 14 THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | SUNDAY | FEBRUARY 13, 2022

# मराढी मनाचा आवाज



www.navshakti.co.in

# **ANIK INDUSTRIES LIMITED**

CIN: L24118MH1976PLC136836 Regd. Office: 610, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai-MH-400021, Contact No.: 022-22824851, Fax: 022-22042865 Email: anik@anikgroup.com, Website: www.anikgroup.com

Extract of Un-audited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2021

Sr.		CONSOLIDATED					
No.	Particulars Particulars	G	Quarter Ended Nine Months Ended			Year Ended	
		31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
	(Refer Notes Below)	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	6139.47	6281.60	3320.30	16952.86	6128.14	13371.02
2.	Net Profit/ (Loss) for the period						
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	54.38	328.87	926.46	592.44	258.00	559.98
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	54.38	328.87	926.46	592.44	258.00	559.98
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	57.34	278.49	667.55	423.30	212.37	384.96
5.	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and						
	Other Comprehensive Income (after tax)]	100.68	305.79	707.12	512.99	271.40	439.60
6.	Equity share capital	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	35923.63
8.	Earnings per share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations)-						
1.	Basic:	0.37	1.10	2.55	1.86	0.97	1.62
2.	Diluted:	0.37	1.10	2.55	1.86	0.97	1.62
K	EY STANDALONE FINANCIAL INFORMATION FO	R THE QUAI	RTER AND N	INE MONTH	IS ENDED 3	1st DECEME	ER, 2021
$\vdash$							

KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2021										
Particulars	uarter Ende	d	Half Yea	Year Ended						
	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021				
(Refer Notes Below)	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
Total Income from Operations	6139.47	6281.60	3320.30	16952.86	6128.14	13371.02				
Profit before Tax	99.77	425.41	966.62	756.81	319.41	631.56				
Profit after Tax	102.73	375.02	707.72	587.67	273.78	456.54				
	(Refer Notes Below)  Total Income from Operations Profit before Tax	Particulars   31.12.2021     (Refer Notes Below)   Unaudited     Total Income from Operations   6139.47     Profit before Tax   99.77	Particulars   Quarter Ende   31.12.2021   30.09.2021     (Refer Notes Below)   Unaudited   Unaudited	Particulars   Quarter Ended	Particulars   Quarter Ended   Half Yes   31.12.2021   30.09.2021   31.12.2020   31.12.2021   31.09.2021   31.12.2020   31.12.2021   31.09.2021   31.12.2021	Particulars   Quarter Ended   Half Year Ended   31.12.2021   30.09.2021   31.12.2020   31.12.2021   31.12.2020   31.12.2021   31.12.2020   31.12.				

- 1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held or 12.02.2022 and the statutory auditors of the Company have also carried out Limited Review of the Unaudited results for the qua
- Previous period/year figures have been regrouped/recasted wherever necessary, to make them comparable with current period/year figures
- Previous periodizer ingures have been regrouped recassed wherever necessary, to make them comparation with current periodized in periodizers and a LC. payment default occurred at Punjab National Bank. As on 31st December 2021 an amount of Rs. 3321.84/- lakhs is outstanding towards overdues.
   The above is an Extract of the detail format of Standalone & Consolidated quarter & nine months financial results filled with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Standalone and Consolidated Quarterly financial results are available on company's website <a href="https://www.anikgroup.com">www.anikgroup.com</a> and also on the website of Stock Exchanges i.e. <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and www.bseindia.com.

Date: 12th February, 2021

For Anik Industries Limited MANISH SHAHRA Managing Director DIN: 00230392



CIN-L22219MH1987PLC042083

Registered Office: L-31, MIDC Tarapur Industrial Area, Boisar- 401 506, Dist. Palghar (Maharashtra)

# EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER, 2021

	( ₹ In Lakhs, except per share dat								
		Qu	arter Ende	ed	Nine Mont	hs Ended			
Sr.	Particulars	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020			
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited			
1	Total Income from Operations (Net)	4,209.91	3,799.22	3,554.49	11,212.15	9,984.35			
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(221.50)	(196.02)	(33.21)	(677.08)	(438.82)			
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(221.50)	(196.02)	(33.21)	(677.08)	(438.82)			
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(192.62)	(206.23)	(9.55)	(655.37)	(393.80)			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(193.37)	(202.23)	(6.76)	(647.48)	(379.86)			
6	Equity Share Capital	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00			
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	=	-	=			
8	Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) * (a) Basic (b) Diluted	(1.93) (1.93)	(2.06) (2.06)	(0.10) (0.10)	(6.55) (6.55)	(3.94) (3.94)			
* N	ot annualised								

# Notes:-

- (1) 'The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31,2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website, www.orientpressltd.com
- The above unaudited Financial Results have I Board of Directors at its meeting held on 12th February, 2022.
- The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable
- (4) The Previous period / year figures have been regrouped, rearranged and recasted, wherever necessary to make them comparable

On behalf of the Board of Directors For Orient Press Limited

Date: February 12, 2022

R.V. Maheshwari Chairman & Managing Director DIN :00250378

# TRIOCHEM PRODUCTS LIMITED

CIN: L24249MH1972PLC015544, www.triochemproducts.com

#### Regd. Off: Sambava Chamber, 4th Floor, Sir P.M. Road, Fort, Mumbai - 400 001. EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 202

(Rs. in Lakh) Except E								
		Quarter Ende	d	Nine Mo	Year Ended			
Particulars	31-Dec-21 (Unaudited)	30-Sep-21 (Unaudited)	31-Dec-20 (Unaudited)	31-Dec-21 (Unaudited)	31-Dec-20 (Unaudited)	31-Mar-21 (Audited)		
Total Income from operations	315.10	337.27	394.66	670.56	626.20	1,407.22		
Net Profit / (Loss) for the period								
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	77.36	27.66	(9.60)	89.82	(52.08)	(58.11)		
Net Profit / (Loss) for the period before tax								
(after Exceptional and / or Extraordinary items)	77.36	27.66	(9.60)	89.82	(52.08)	(58.11)		
Net Profit / (Loss) for the period after tax								
(after Exceptional and / or Extraordinary items)	59.47	20.36	(7.18)	68.91	(39.12)	(44.70)		
Total Comprehensive Income for the period								
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)								
and other Comprehensive Income (after tax)]	2.63	(0.27)	0.32	3.62	(0.39)	(1.75)		
Equity share capital (Face value Rs.10/- per share)	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50		
Other Equity						1,146.69		
Earnings per share (of Rs.10/- each)								
(for continuing and discontinued operations)								
a) Basic (not annualized)	24.27	8.31	(2.93)	28.13	(15.97)	(18.25)		
b) Diluted (not annualized)	24.27	8.31	(2.93)	28.13	(15.97)	(18.25)		
	Total Income from operations  Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)  Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]  Equity share capital (Face value Rs.10/- per share)  Other Equity  Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) a) Basic (not annualized)	Particulars  31-Dec-21 (Unaudited)  Total Income from operations  Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)  Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]  Equity share capital (Face value Rs.10/- per share)  Other Equity  Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) a) Basic (not annualized)  24.27 b) Diluted (not annualized)	Particulars   31-Dec-21 (Unaudited)   (Una	(Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited)	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)   Total Comprehensive Income for the period (Ecomprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) and other Comprehensive Income (after tax) (Equity Share capital (Face value Rs.10/- per share)   Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)   Solution (2.93) 28.13   Solution (2.94) (2.93) 28.13   Solution (2.94) (2.93) 28.13   Solution (2.94) (2.94) (2.94) (2.94) (2.95)	Particulars   31-Dec-21 (Unaudited)   (Unaudited) (U		

Place: Mumbai

Dated: 12th February, 2022

- 1) The above Unaudited Standalone Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2021 have been reviewed by the Audit committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on 12.02.2022.
- The Unaudited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of th Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) 3) The Company operates in single segment only, i.e. chemical and pharmaceuticals; therefore, disclosure requirement of Indian Accountin
- Standard (IND AS-108) "Segment Reporting" is not applicable.

  The Company has considered the possible effects that may arise out of the still unfolding COVID-19 pandemic on the carrying amounts of property, plant & equipment, inventories, trade receivables, etc. For this purpose, the Company has considered internal and externa sources of information up to the date of approval of the Financial Results including credit reports and related information, econo forecasts, market value of certain investments etc. Based on the current estimates, the Company does not expect any significant impact
- on such carrying values. The impact of COVID-19 on the Company's financial statements may differ from that estimated as at the date of approval of Financial Results.

  The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the company towards Provident Fund and Gratuity. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 on November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company
- will assess the impact and its evaluation once the subject rules are notified and will give appropriate impact in its financial statements in the period in which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published.

  The Corresponding figures of the previous quarter / year have been regrouped, recasted and reclassified to make them comparable
- The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEE (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of consolidated financial results are available on the Stock

Exchange website of BSE (www.bseindia.com) and on the Company's website www.triochemproducts.com FOR TRIOCHEM PRODUCTS LIMITED

RAMU S. DEORA DIRECTOR & CEC DIN: 00312369

# **e-TENDER NOTICE — 0092/2021–22** MAHAGENCO

Following e-Tender offers are invited online from registered contractors / companies etc. are available at our website https://eprocurement.mahagenco.in

e-Tender No.	RFX No.	Particulars of Work / Supply	Estt. Cost Rs. (In Lakhs)
TN0897 CHP2	3000025778	Work of fabrication, erection & Commissioning of Walkway plates, sealing plates, roofing sheets to conveyor galleries & TP tower, additional supports & structural strengthening along the conveyor belts installed at CHP-II (1 x 500 MW) TPS Khaperkheda.	173.93
TN0905 TM2	3000025804	NDCT hot water distribution pipes nozzle cleaning, repair and replacement work on urgent basis at 500 MW TPS, Khaperkheda.	8.90

Note » Tender cost is Rs. 1,000 /- + GST.

Chief Engineer (O&M), MSPGCL, TPS Khaperkheda

#### कार्यपालक अभियंता का कायलिय, पेयजल एवं स्वच्छता प्रमंडल, चक्रधरपूर

<u> शुद्धि पत्र— २</u>

एतद् द्वारा सूचित किया जाता है कि इस कार्यालय द्वारा आमंत्रित अल्पकालीन ई० निविदा, जो जल जीवन मिशन के तहत वित्तीय वर्श 2021–22 में चक्रधरपुर प्रमण्डल अंतर्गत Construction of Solar Based Mini Water Supply Schemes(SVS) in Different Block, comprising of suitable R.C.C/Framed structure ESR, Distribution Lines, Source (as required) and FHTC all complete job in the Different block से संबंधित है तथा जिसका ई0 निविदा सूचना संख्या - SVS/MWSS in different Block :- 09/2021-22 (1st Call ), दिनांक 18.01.2022 तथा जिसका PR संख्या – PR 261918 (West Singhbhum) 21-22,D है, में अपरिहार्य कारणवश निम्नलिखित संशोधन किया जाता है। शेष शर्त्ते यथावत् रहेंगी।

l	क्र0	Clause	पूर्व में प्रकाशित	संशोधित
ſ	4	बीड प्राप्ति की अंतिम	दिनांक 15.02.2022 अपराह्न 4.00 बजे	दिनांक 22.02.2022 अपराह्न 4.00 बर्ज
l	4	तिथि एवं समय	तक।	तक।
			दिनांक 17.02.2022, समय 2.00 बजे	दिनांक 23.02.2022, समय 2.00 बजे
		अग्रधन की राशि एवं	अपराह्न तक।	अपराह्न तक।
		परिमाण विपन्न का	कार्यपालक अभियंता का कार्यालय, पेयजल	कार्यपालक अभियंता का कार्यालय, पेयजल
	_	मुल्य जमा करने की	एवं स्वच्छता प्रमंडल, चक्रधरपुर/अधीक्षण	एवं स्वच्छता प्रमंडल, चक्रधरपुर/अधीक्षण
	3	अंतिम तिथि, समय एवं	अभियंता का कार्यालय, पेयजल एवं स्वच्छता	अभियंता का कार्यालय, पेयजल एवं
		स्थान	अंचल, चाईबासा / क्षेत्रीय मुख्य अभियंता का	स्वच्छता अंचल, चाईबासा / क्षेत्रीय मुख्य
		स्थान	कार्यालय, पेयजल एवं स्वच्छता विभाग,	अभियंता का कार्यालय, पेयजल एवं
			राँची प्रक्षेत्र राँची	स्वच्छता विभाग, राँची प्रक्षेत्र राँची
	6	तकनीकी बीड खोलने	दिनांक 19.02.2022 अपराह्न 4.00 बजे	दिनांक 24.02.2022 अपराह्न 4.00 बर्ज
	0	की तिथि	तक।	तक।
- 6				

PR 263766 West Singhbhum(21-22)#D

कार्यपालक अभियंता पेयजल एवं स्वच्छता प्रमंडल, चक्रधरपुर

### **SPECTRA INDUSTRIES LIMITED**

Registered Office : Plot No 9, Spectra Compound, Ramchandra Lane Extension Kanchpada II, Malad (West), Mumbai - 400 064. CIN NO : L74999MH1992PLC067849, Email : sepl12@rediffmail.com Phone No : 022 - 2889 3933, Fax No : 022 - 2889 1342, Website : www.spectraindustries.co.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTH YEAR ENDED DECEMBER 31, 2021

				(₹ in lakhs, ex	cept EPS)
Sr.	Dortioulous	Quarter Ended	Nine Month Ended	Nine Month Ended	Year Ende
No.	Particulars	31.12.2021	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)
1	Total Income from operations (Net)	0.00	0.00	0.00	0.00
2	Net Profit / (Loss) from Ordinary Activities after Tax	(111.22)	(130.93)	(79.91)	(550.45)
3	Total Comprehensive Income after Tax		-	1	-
4	Paid up equity share capital - (Face value of Rs. 10/- each)	707.85	707.85	707.85	707.85
5	Reserves excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	1	1	1	(4301.48)
6	Earning Per Share (EPS) (before extraordinary items) of Rs. 10/- each - Not annualised (a) Basic (b) Diluted	(1.57)	(1.85)	(1.13)	(7.78)
7	Earning Per Share (EPS) (after extraordinary items) of Rs.10/- each (a) Basic (b) Diluted	(1.57)	(1.85)	(1.13)	(7.78)

The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 12.02.2022.

its meeting held on 12.02.2022.
The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and the Company website: www.spectraindustries.co.in

By Order of The Board
For SPECTRA INDUSTRIES LIMITED
Sd/Jaidev Vinod Kumar Gupta
Executive Director & CFO
DIN - 00066999

# **HIND RECTIFIERS LIMITED**

Perfectly Engineered Power Conversion Systems

Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078. Email: corporate@hirect.com Tel.: +91-22-25696789 Fax: +91-22-25964114 CIN: L28900MH1958PLC011077

## EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021 (Fin Lakhs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ending 31.12.2021	figures for the current period ending	3 months ended in the previous year
$\dashv$	<del>-</del>	(Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	(Unaudited
1	Total Income from Operations	9,418.51	26,975.99	8,099.8
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	188.85	899.44	167.1
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	188.85	899.44	167.1
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	131.14	623.52	125.1
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after tax)]	129.65	610.69	123.6
6.	Equity Share Capital	331.27	331.27	331.2
7.	Reserves (excluding Revaluation reserves) as shown in the Balance Sheet of previous year			
8.	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinuing operations)			
ı	Basic	0.79	3.76	0.7
, 1	Diluted	0.79	3.76	0.7

- Note: 1) The above results have been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 12th February 2022. The Statutory Auditors have carried out the Limited Review of the financial results for the nine months ended 31st December, 2021 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.
  - 2) The above is an extract of the detailed Financial results for the quarter and nine months ended 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the said Financial Results is available on the stock exchange websites (www.bseindia.com and

www.nseindia.com) and also on the Company's website www.hirect.com. FOR HIND RECTIFIERS LIMITED

Place : Mumbai Dated: 12th February 2022

**SURAMYA NEVATIA** MANAGING DIRECTOR & CEO

hirect.com

NOTICE OF OVERDUE ACCOUNT LIST NOTICE IS HERE BY GIVEN FOR THE INFORMATION OF ALL CONCERNED AND PUBLIC IN GENERAL THAT GOLD ORNAMENTS PLEDGE WITH THE FEDERAL BANK LTD VIRAR WEST BRANCH, IN THE UNDER MENTIONED GOLD LOAN ACCOUNTS WHICH WAS IWERE OVERDUE FOR REDEMPTION AND WHICH HAS/HAVE NOT BEEEN REDEEMED SO FAR IN SPITE OF REPEATED NOTICES WILL SOLD BY PRIVATE SALE IF IT IS NOT CLEARED BY 28th February 2022. **OVERDUE ACCOUNT LIST** 

**ACCOUNT NUMBER** 

15516100409877

15516100433521,15516100416096

15516100440559, 15516100432861

15516100419082, 15516100439643

15516100430444, 15516100424660

NAME OF BORROWER

AJIT RANVIJAY SINGH

AMBALAL NATHULAL SONI

ABHEYKUMAR BABULAL YADAV

15516100430444, 15516100424660 15516100421344	AMBALAL NATHULAL SONI
15516100413879 15516100421369	ANANT DHARAMRAJ MAHALE ANEK ANIL OTARI
15516100435013, 15516100428323 15516100435997	ANJANA BALAJI PURI ARVINDKUMAR ONKARNATH PANDEY
15516100448115, 15516100447604 15516100448420, 15516100445525	
15516100446499, 15516100446507 15516100442217, 15516100447802	
15516100442159, 15516100443900 15516100443942, 15516100445350	
15516100446150, 15516100441508 15516100445178, 15516100446705	ASHISH THORAT
15516100441474, 15516100442811 15516100441458, 15516100441789	
15516100445871, 15516100440252 15516100447372, 15516100448222	
15516100447901, 15516100439106 15516100444460	
15516100442936 15516100437654, 15516100427671	ATUL SADANAND SAWANTBHOSALE BALUDAS RAMDAS VAISHNAV
15516100443074 15515600001895	BHARATBHAI D PANCHAL BHERULAL SOHANLAL MALI
15516100434966, 15516100447299 15516100445368, 15516100443371	BHOPALSINGH M KOTHARI
15516100442795, 15516100445152	
15516100437712, 15516100443215 15516100436904	BHUPESH PRABHAKAR PATIL BHUPESH PRABHAKAR PATIL
15516100410305 15516100444809, 15516100407079	BIJU KUMAR NADAR CHANDRASHEKAR A PATIL
15516100440419 15515600002018	DEEPAK MISHRA  DEEPSINGH RATHOR
15516100410818 15516100420544, 15516100436078	DEVENDRA RAJVIRSINGH THAKUR DIPESH NANDKUMAR GAIKWAD
15516100415577 15516100432762, 15516100435666	FOJIYA KADER
15516100436748, 15516100414513 15516100443678	GANESH GAVA
15515600001739, 15516100439478 15516100439486	GANPAT SINGH SOLANKI
15516100443595, 15516100443561 15516100422789	HARISHA POOJARI
15516100442985, 15516100442993 15516100424603, 15516100438538	HITESH SONI PRABHUDAS
15516100435476, 15516100435450 15515600001994, 15516100448719	JAGRUTI PRASHANT NAIK
15515600001820, 15516100432937 15516100443868, 15516400004634	JAMNA JAYANTILAL PUROHIT
15516100443876, 15516100427762 15516100443850, 15516100443884	JITENDRA RUPA PAWAR
15516100443884 15516100443843, 15516100427770 15516100410966	KALPESH POPATBHAI PANCHAL
15515600001713	KARAN KUMAR
15516100438488 15516100440799	KISHAN RAMPAL ADIWAL KRISHIKANTH GOPAL PULI
15516100432325, 15516100425105 15516100440955	KRISHNA KUMAR PURUSHOTTAM BARANWA
15516100434339, 15516100415114 15515600001804	LILLYKUTTY JOSE LALSINGH NANSINGH RAJPUT
15515600001028, 15516100443629 15516100447984	LAHARILAL G GAYARI
15515600002174 15516100410834	MAHENDRA SINGH JHALA MAITREYEE INDRAJEET SINGH
21236100053268, 21236400020389 15516100431590	MANGESH ASHOK MUKANE
15516100443702, 15516100439890 15516100436144	MANISHA ARUNKUMAR RAI
15516100411030, 15516100411014 15516100435336, 15516100435260	MIRIUM E PEREIRA
15516100435278, 15516100435310 15516100435294, 15516100435286	MITANSHU KISHOR PATIL
15516100435328, 15516100435302 15516100441086, 15516100432663	
15516100422185, 15516100435641 15516100440179, 15516100424421	MITHALI GUDEKAR
15516100424405 15516100439569, 15516100422300	
15516100430089, 15516100410784 15516100431608, 15516100411246	MUKESH MOHANLAL JOSHI
15516100429412 15516100409471	NIRANJAN VISHWAS NAIK PRADHAN VINAY RAMESH
15515600002075 15516100438652, 15516100438645	PUSHPA RANGU SINGH DASANA
15516100438678 15516100434719, 15516100429198	PRIYA G MENON SEJAL RAJESH SHAH
15516100415932 15516100413853	SHAIKH ALI HOSSAIN SAWAISINGH PRATAPSING DASANA
15516100447893, 15516100434032	SHAILESH C ZAVERI
15516100439577 15516100437001	SHANTILAL HIRALAL LAKHARA
15516100440260, 15516100422243 15516100444122	SNEHA SHASHIKUMAR NAIR
15516100441045 15516100439064	SUMANT SWAYAMNARAYAN SINGH SUMEDH SUBHASH KAMBLE
15516100415833 15516100422508, 15516100422490	VENUGOPAL
15516100438314, 15516100438314 15516100438306, 15516100430667	PINKY B BAL
15516100427911, 15516100427903 15516100433323, 15516100420494	
15516100441490, 15516100421435 15516100438900, 15516100421450	POOJA CHIRAG NAIK
15516100436900, 15516100448727 15516100421443, 15516100448727 15516100435609, 15516100435583	
15516100435591	RAJAN ATMARAM MORE
15516100438926, 15516100430386 15516100437464, 15516100442340	SABUR MYDEEN
15516100431046 15516100421666, 15516100421674	SACHIN JAGDISH SONI
15516100447430, 15516100437670 15516100440716, 15516100441599	
15516100441318, 15516100444270 15515600001200, 15516100441656	SANDEEP LALDAS VAISHNAV
15516100431152, 15516100431103 15516100430972	SANGITA K SOLANKI
15516100423001 15516100441235	SANJAY BALKRISHNA SURVE VIJO VINCENT THANGUVILA
15516100445822, 15516100429982 15516100444932, 15516100426616	SUVARNA S CHAVAN
15516100444486, 15516100444494 15516100446051, 15516100419256	
15516100446031, 15516100419236 15516100435393, 15516100435369 15516100435385, 15516100435344	SATISH SITARAM PATIL
15516100435377, 15516100424017	
15516100448370, 15516100448404 15516100448396, 15516100436672	VIJAYA DILIP JAGTAP
15516100436680, 15515600002117 15516100448388	
1881010010	VIIZDAMONII I O OOL ANIZI
15516100438223, 15516100438207 15516100442373, 15516200182093	VIKRAMSINH S SOLANKI
	For The Federal Bank L:

PUBLIC NOTICE ice is hereby given by my originally Mrs. Seema Vasant Tendulkar the owner in respect of Flat No. 603, 'C-Ving on Six Floor, in MARIGOLD-1 CC OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Situated at Near Beverly Park, Mira-Bhavandar Road, Mira Road (East), Dist Thane-401107. Here Seema Vasant Tendulkar is the only owner of said propert Flat, and she wants to Sale her Said Flat wit her legal heirship permission.

All the banks, financial institution, person etc are hereby requested to intimate to my clier or to me as their counsel about any claim whatsoever regarding the claims, Objection rom any person having right, title, interest i the application property by way of legal heir etc. of with sufficient proof within 7 days from this notice otherwise it will be treated tha nothing objections or claim is there over it. B.K. DUBEY

Date: 13/02/2022 Off: 602. Vira. apartn mira, Mira Road (East) Thane- 401107

DILIGENT MEDIA CORPORATION LIMITED										
CIN: L22120MH2005PLC151377 Website: www.dnaindia.com										
Regd. Office: 'A' Wing, Marathon Futurex, 18t					.0013					
Unaudited financial results For the Quarte	Unaudited financial results For the Quarter & 9 Month ended 31 December, 2021. (Rs. In Lacs									
Particulars	Q	uarter Ended	on	9 Months Er	nded	Year Ended				
Al Westernament	31-12-2021	30-09-2021	31-12-2020	31-12-2021	31-12-2020	31-03-2021				
Continuing Operations										
1) Total Income from Operations	225	161	111	581	199	315				
2) Net Profit/(Loss) for the period (before tax)	(632)	89	121	(348)	169	294				
3) Net Profit/(Loss) for the period after tax	(632)	89	121	(348)	169	294				
4) Total Comprehensive Income for the period [Compriing Profit /(Loss)										
for the period(after tax) and other Comprehensive Income(after tax)]*	1,272	(263)	(16, 167)	689	13,201	(4,562)				
5) Equity Share Capital	1177	1177	1177	1177	1177	1177				
Other equity (excluding revaluation reserves)	140	(4)		140	-	(59,068)				
7) Earning per Share(face value Re. 1/- each) (not annualised)										
Basic & Diluted (for Continuing business) (Rs.)	(0.54)	0.08	0.10	(0.30)	0.14	0.25				
Basic & Diluted (for Discontinued business) (Rs.)	1.62	(0.30)	13.62	0.88	11.05	(4.13)				
Basic & Diluted (for Continuing & Discontinued business) (Rs.)	1.08	(0.22)	13.72	0.58	11.19	(3.88)				
* It includes profit / losses from discontinued operation	1,904	(352)	16,036	1,037	13,003	(4,856)				
Notes: 1) The above is an extract of the detailed format of unaudited financial res	ults filed by the	company with th	e Stock Exchar	nges under Regi	ulation 33 of the	e SEBI(Listing				
Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the										
and www.nseindia.com) and also on the Company's website www.dnaindia.com 2										
(Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable a	na guideimes is	sued by the Se	cunties and Ex	konange Board o For Diligent M	ornaria (SEBI)	,. ation Limited				
Place: Mumbai				roi Dingent w		ant Upadhyay				
Date: February 11, 2022					Mornica	Director				

**RAMASIGNS INDUSTRIES LIMITED** Formerly Known as Rammaica India limited) CIN NO:1.36100MH1981PLC02416 UNIT NO 3, VIMALA BHAVAN, GROUND FLOOR, SHARMA INDUSTRIAL ESTATE, WALBHAT ROAD, GOREGAON EAST, MUMBAI - 400063. Tel. 022-61087777 FAX. NO. 022-61087713. URL - www.ramasigns.in / Email ID - Info@ramasions.in

	FAX. NO. 022-6108/713. UKL - WWW.ramasigns.in / Email ID - Info@ramasigns.in									
IJ.	UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE) FOR THE QUARTER ENDED ON 31ST DECEMBER, 2021									
	Annexure XI (₹ in Lacs)									
Sr No		Quarte	r Ended	Nine Month Ended	Year Ended					
		31/12/2021	31/12/2020	31/12/2021	3/13/2021					
1	Total income from operations (net)	1,043.23	1,149.25	2,502.40	3,260.44					
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax and extra ordinary items	54.88	35.53	62.35	35.71					
9	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary Items)	40.61	35.53	46.13	26.54					
4	Total Comprehensive Income for the period (comprising profit & loss for the period after tax and other comprehensive Income)	40.61	35.53	46.13	26.54					
5	Equity Share Capital	1,427.50	1,427.50	1,427.50	1,427.50					
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	339.37	198.97	339.37	293.24					
7	Earnings Per Share (After extraordinary Items) (of ` 5 /- each) Basic :	0.14	0.12	0.16	0.09					
8	Earnings Per Share (After extraordinary items) (of ` 5 /- each) Diluted:	0.14	0.12	0.15	0.09					
1)	<ol> <li>The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 12th February, 2022. The Limited Review under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out</li> </ol>									

the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out by the Statutory Auditors. The limited review report does not contain any observation which would have an impact on the results for the quarter ended 3 ist December 2021.

The Company adopted Indian Accounting Standards ("Ind AS") effective April 1, 2017 (transition date April 1, 2018) and accordingly, the financial results for quarter ended December 31st, 2021 have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the Ind AS 34 "Interim Financial Reporting" prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India The Unaudited Standalone results of the company are available on Company's Website - www.marasigns.in and also on the website of BSE Limited - www.bseindia.com, where the shares of the Company are Listed

Figures of the previous quarter have been regrouped and reclassified to conform to the class of current period, wherever considered necessary

Place : Mumbai Date : 12/02/2022

For and on behalf of Board of Directors M/S RAMASIGNS INDUSTRIES LIMITED (Formerly Known as Rammaica India Lim Pankaj Hasmukhlal Jobalia Managing Director DIN: - 03637846

HIND RECTIFIERS LIMITED

Perfectly Engineered Power Conversion Systems

Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078. Email: corporate@hirect.com

Tel.: +91-22-25696789 Fax: +91-22-25964114 CIN: L28900MH1958PLC011077

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

**PARTICULARS** 

Net Profit/(Loss) for the period (before Tax,

Net Profit/(Loss) for the period before Tax (after

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after

Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

(after Tax) and Other Comprehensive Income

Reserves (excluding Revaluation reserves) as

(for continuing and discontinuing operations)

[Comprising Profit / (Loss) for the period

(after tax)]

**Equity Share Capital** 

Earnings Per Share (of ₹ 2/- each)

Regulations, 2015.

Dated: 12th February 2022

Place: Mumbai

Place: Mumbai

Date: 12-02-2022

Total Income from Operations

Quarter Ending

31.12.2021

9 418 51

188.85

188.8

131.14

129.65

331.27

0.79

0.79

1) The above results have been recommended by the Audit Committee and approved by the

Board of Directors of the Company at the meeting held on 12th February 2022. The Statutory

Auditors have carried out the Limited Review of the financial results for the nine months ended 31st

December, 2021 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements)

31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the said

Financial Results is available on the stock exchange websites (www.bseindia.com and

2) The above is an extract of the detailed Financial results for the quarter and nine months ended

Year to date

figures for the

current period

31.12.202

26 975 9

899.44

623.52

610.69

331.27

3.76

3.76

FOR HIND RECTIFIERS LIMITED

**SURAMYA NEVATIA** 

MANAGING DIRECTOR & CEO

(₹ in lakhs, except EPS)

endin

शुद्धिपत्र

दै. नवशक्तीमध्ये ११.०२.२०२२ रोजी पान क्र. २५ वर छापून आलेल्या अरविंद आर. सिंग, वकील यांच्या सहीनिशी प्रकाशित झालेल्या जाहीर सुचनेमध्ये पहिल्या परिच्छेदातील चौथ्या ओळीमधील नाव 'रविंद्र जाधव' ऐवजी **'रविंद्र जाडव'** असे वाचावे.

जाहिर नोटीस ।। जाहीर नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, श्री • गब्रेल फिलीप कुलास, रा • बसरोडी वाडी वासळई. ता . वसई. जि . पालघर हयांनी त्यांच्य मालकीची गावमौजे वासळई. ता . वसई. जि पालघर येथील ग्रामपंचायत वासळई हयांच्य हददीतील मालमत्ता क्र.५९६ ज्याचे क्षेत्र ९६० चौ - फुट (कर आकारणी उता-यानुसार) [ज्यांस चतः(र्सिमा —ः पर्वेस — वाघमारे वाडी — वासंलर्ड रस्त पश्चिमेस - श्री . डायगो कोलासो हयांचे राहते घ दक्षिणेस – रानगाव गावात जाणारा रस्ता व उत्तरेर -श्री - जेजविन जोजेफ कोलासो हयांचे राहते घर अशी मिळकत निर्धिचाद, बोजाविरहित असल्याबाबत माझे अशील बॅसिन कॅथॉलिक को ऑप बॅक लि - पापडी हयांना हमी देऊन सद मिळकत तारण ठेऊन कर्ज घेण्याचा प्रस्ताव दिलेल आहे - तरी सदर घराच्या मिळकतीवर श्री - गब्रे ल फिलीप कुलास हयांच्या व्यतिरिक्त कोणत्यार्ह इसमाचा वा संस्थेचा गहाण, दान, कुळ, दावा वारसा, वहीवाट, कब्जा व अन्य कोणत्यार्ह प्रकारचा हक्क. अधिकार वा हितसंबंध असेल त तो त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत हितसंबंधाच्या व हस्तांतरणाच्य इष्टीने विधीगाहय ठरेल अश्या कायदेशी -पुराव्यासकट आपली लेखी हरकत खालील पत्याव . सादर करावी अन्यथा कोणाची काहीच हरकत नार्ह व हरकत हक्क असल्यास ती सोडन देण्यात आर्ल आहे असे समजुन सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे असा दाखला देण्यात येईल व माझ्या अशिल बॅकेकडून कर्जाची पुढील प्रक्रीय पुर्ण करण्यात येईल हयाची नोंद घ्यावी . ॲड - ॲशली कशेर

शॉप नं . १८ व एफ /oo१, तळमजला. एन . जी . सुरतवाला कॉम्पलेक्स को . ऑप . हौ . सोसा . , कचेरी रोड ता - वसई, जि - पालघर

(₹ in Lakhs

8.099.8

167.1

167.19

125.1

123.60

331.27

0.75

0.75

Corresponding

months ended i

the previous year

# **ANIK INDUSTRIES LIMITED**

Regd. Office: 610, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai-MH-400021, Contact No.: 022-22824851, Fax: 022-22042865 Email: anik@anikgroup.com, Website: www.anikgroup.com

Extract of Un-audited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2021

(Rs. in Lakhs except EPS

Sr. No.		7					
No.	Particulars	G	Quarter Ended Nine Months Ended				Year Ende
		31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.202
	(Refer Notes Below)	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	6139.47	6281.60	3320.30	16952.86	6128.14	13371.02
2.	Net Profit/ (Loss) for the period			3020 300000		, , , , , , , , , , , , , , , , , , ,	1-102-52
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	54.38	328.87	926.46	592.44	258.00	559.98
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	54.38	328.87	926.46	592.44	258.00	559.98
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	57.34	278.49	667.55	423.30	212.37	384.96
5.	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and						
	Other Comprehensive Income (after tax)]	100.68	305.79	707.12	512.99	271.40	439.60
6.	Equity share capital	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	35923.63
8.	Earnings per share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations)-						
1.	Basic:	0.37	1.10	2.55	1.86	0.97	1.62
2.	Diluted:	0.37	1.10	2.55	1.86	0.97	1.62
K	KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FO	R THE QUAI	RTER AND N	INE MONTH	IS ENDED 3	1st DECEME	BER, 2021

102.73 375.02 587.67 273.78 456.54 I. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on 12.02.2022 and the statutory auditors of the Company have also carried out Limited Review of the Unaudited results for the quarter and nine months ended

6139.47

99.77

Quarter Ended

6281.60

425.41

Previous period/year figures have been regrouped/recasted wherever necessary, to make them comparable with current period/year figures

L.C. payment default occurred at Punjab National Bank. As on 31st December 2021 an amount of Rs. 3321.84/- lakhs is outstanding tow The above is an Extract of the detail format of Standalone & Consolidated quarter & nine months financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Standalone and Consolidate Quarterly financial results are available on company's website www.anikgroup.com and also on the website of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

> MANISH SHAHRA Managing Director DIN: 00230392

Half Year Ended

16952.86 6128.14

319.41

756.81

31.12.2021 30.09.2021 31.12.2020 31.12.2021 31.12.2020 31.03.2021

Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Audited

3320.30

966.62

Year Ende

13371.02

631.56

TIME

**Particulars** 

(Refer Notes Below)

Total Income from Operations

Profit before Tax

Date: 12th February, 2021

Date: 12" February 2022

Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹ 10/- each) Basic & Diluted

Regd. Office: 101, 1st Floor, Centre Point, Somnath Daman Road, Somnath, Dabhel, Nani Daman, Dadra and Nagar Haveli, Daman and Diu (U.T.) 396 210

Corp. Office: 55, Corporate Avenue, Saki Vihar Road, Andheri (E), Mumbai - 400 072 CIN: L27203DD1989PLC003240 Website: www.timetechnoplast.com, Email: investors@timetechnoplast.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31 $^{\pi}$  december 2021, (₹ In Lakhs

S No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Qua	rter	Nine Months	Year	Qua	arter	Nine Months	Year
		Ended		Ended	Ended	Ended		Ended	Ended
		31.12.2021	31.12.2020	31.12.2021	31.03.2021	31.12.2021	31.12.2020	31.12.2021	31.03.20
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited
1	Revenue from operations	53,444	49,002	143,131	172,546	94,197	83,481	261,088	300,492
2	Net Profit for the period after tax	2,901	2,007	6,667	5,124	5,372	3,845	13,252	10,343
3	Total Comprehensive Income	2,901	2,007	6,667	5,183	5,435	3,863	13,447	10,541
4	Equity Share Capital (Face Value of ₹ 1 each)	2,261	2,261	2,261	2,261	2,261	2,261	2,261	2,261
5	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Audited Balance Sheet of the previous year				144,266		-		187,562
6	Earnings Per Share (Face Value of ₹ 1 each)								
	a Basic	1.28	0.89	2.95	2.27	2.38	1.70	5.86	4.57
	b Diluted	1.28	0.88	2.94	2.26	2.37	1.69	5.84	4.56
7	Net Worth excluding Revaluation reserve	151,670	143,399	151,670	146,527	201,670	183,980	201,670	189,823
8	Outstanding Debt	64,201	63,203	64,201	57,939	72,101	71,279	72,101	67,733
9	Debt Equity Ratio	0.42	0.44	0.42	0.40	0.36	0.39	0.36	0.36
10	Debt Service Coverage Ratio	1.79	1.99	1.73	2.26	1.73	2.33	1.88	2.24
11	Interest Service Coverage Ratio	5.84	4.62	5.08	3.89	5.96	4.71	5.32	4.00

(Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Nine Months Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and www.timetechnoplast.com For TIME TECHNOPLAST LIMITED

**Bharat Kumar Vageria** Managing Director | DIN: 00183629

# **NIKHIL ADHESIVES LIMITED**

(CIN L51900MH1986PLC041062)

Regd.Office: 315, The Summit Business Bay, Opp. Cinemax, Near Gurunanak Petrol Pump, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400 093.

Tel No: 26835864 / 26836558, Email ID: investors@nikhiladhesives.com, Website: www.nikhiladhesives.com EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

Particulars Quarter Ended Nine Months Ended Year Ended 31.12.2021 31.12.2021 31.12.2020 31.12.2020 31.03.2021 (Unaudited) (Unaudited) (Audited) Unaudited Unaudited Total income from operations (net) 22120.6 14286.33 59576.8 27824.8 49100.5 Net Profit / (Loss) for the period (before Tax, and Exceptional items 776.4 919.79 2553.10 1009.88 2117.61 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) 581.6 681.80 1913.55 752.3 1565.41 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) 751.<u>95</u> 677.43 580.04 1912.31 1567.28 for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet) 5,627.88

Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹10/- each) Basic & Diluted 12.66 14.84 41.65 34.07 1) The above Unaudited Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee & approved by the Board of Directors at its meeting held on 11th February, 2022. 2) The above is an extract of the detailed format of Quarter & Nine months Unaudited Financial Results, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligationa and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and Nine months ended 31st December, 2021 are available on BSE Limited's Website www.bseindia.com & also on the Company's website www.nikhiladhesives.com. 3) Figures of the previous periods have been regrouped/ reclassified wherever considered necessary

For Nikhil Adhesives Limited (Umesh Sanghavi) Managing Director DIN: 00491220

Date: 11th February, 2022

TRIOCHEM PRODUCTS LIMITED

CIN: L24249MH1972PLC015544, www.triochemproducts.com Regd. Off: Sambava Chamber, 4th Floor, Sir P.M. Road, Fort, Mumbai - 400 001

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2021

(Rs. in Lakh) Except EPS									
Sr.		(	Quarter Ende	d	Nine Month Ended		Year Ended		
No.		31-Dec-21	30-Sep-21	31-Dec-20	31-Dec-21	31-Dec-20	31-Mar-21		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Income from operations	315.10	337.27	394.66	670.56	626.20	1,407.22		
2	Net Profit / (Loss) for the period								
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	77.36	27.66	(9.60)	89.82	(52.08)	(58.11)		
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
	(after Exceptional and / or Extraordinary items)	77.36	27.66	(9.60)	89.82	(52.08)	(58.11)		
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
	(after Exceptional and / or Extraordinary items)	59.47	20.36	(7.18)	68.91	(39.12)	(44.70)		
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)								
	and other Comprehensive Income (after tax)]	2.63	(0.27)	0.32	3.62	(0.39)	(1.75)		
6	Equity share capital (Face value Rs.10/- per share)	24.50	24.50	24.50	24.50	24.50	24.50		
7	Other Equity						1,146.69		
8	Earnings per share (of Rs.10/- each)								
	(for continuing and discontinued operations)								
	a) Basic (not annualized)	24.27	8.31	(2.93)	28.13	(15.97)	(18.25)		
	b) Diluted (not annualized)	24.27	8.31	(2.93)	28.13	(15.97)	(18.25)		

Notes

1) The above Unaudited Standalone Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2021 have been reviewed by the Audit committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on 12.02.2022. 2) The Unaudited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the

Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

The Company operates in single segment only, i.e. chemical and pharmaceuticals; therefore, disclosure requirement of India Standard (IND AS-108) "Segment Reporting" is not applicable.

4) The Company has considered the possible effects that may arise out of the still unfolding COVID-19 pandemic on the carrying amounts or property, plant & equipment, inventories, trade receivables, etc. For this purpose, the Company has considered internal and external sources of information up to the date of approval of the Financial Results including credit reports and related information, economic forecasts, market value of certain investments etc. Based on the current estimates, the Company does not expect any significant impact

on such carrying values. The impact of COVID-19 on the Company's financial statements may differ from that estimated as at the date of approval of Financial Results.
5) The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the company towards Provident Fund and Gratuity. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 or November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company

will assess the impact and its evaluation once the subject rules are notified and will give appropriate impact in its financial statements in the period in which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published

6) The Corresponding figures of the previous quarter / year have been regrouped, recasted and reclassified to make them comparable wherever necessary. The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEB (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of consolidated financial results are available on the Stock

Exchange website of BSE (www.bseindia.com) and on the Company's website www.triochemproducts.com FOR TRIOCHEM PRODUCTS LIMITED

RAMU S. DEORA

**DIRECTOR & CEC** 

DIN: 00312369

Dated: 12th February, 2022

lace: Mumbai ate: February 11, 2022

**Elegant Marbles and Grani Industries Limited** stered Office: F-7/9 RIICO Industrial Area Abu Road, 307026 Rajasti CIN: L14101RJ1984PLC003134 website: www.elegantmarbles.com Tel: 24939676/24960771/24911144 Fax: 91-22-24930782 E-mail: elegantmarbles@gmail.com Extract of Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2021 (Unaudited) 31.12.2021 (Unaudited) 31.12.2021 (Unaudited) 31.12.2020 Total Income from Operations 818.18 2173.59 220.01

Net Profit for the period (before Tax, Exceptional 242.13 (58.67)and Extraordinary items) 4.75 Net Profit for the period before Tax (after 4.75 242.13 (58.67) Exceptional items and Tax) 8.95 192.44 (58.45)Exceptional and Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)] (128.75)1832.63 805.07 Paid – up equity share capital (face value of 366.00 366.00 Other Equity (Reserves) excluding Revaluation Earnings Per Share(face value of ₹ 10 each) (for (1.60)5.26 2. Diluted:

Notes: a). The above Standalone Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board. Directors at their respective meetings held on February 12, 2022. The Statutory Auditors of the Company have issued th Limited Review Report with unmodified opinion. b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Billing and the Company of the Company of the Company of the Seal Lighting and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the same is available on the website of the Stock Exchange at www.beeindla.com and the Company of For Elegant Marbles & Grani Industries Ltd

Date: 12.02.2022

Rajesh Agrawa Chairman & Managing Directo

AU SMALL FINANCE

एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

(सीआयएन: एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१) नोंदणी कार्यालय: १९-ए, धुलेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर-३०२००१

परिशिष्ट। । [नियम ८ (१) पहा)] कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शियल बँक)** चे

प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँ एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (ॲक्ट. २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा (नियम ३) अन्वये प्रदान केलेल्य अधिकाराचा वापर करून सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात रु. १०,५६,३८१/- (रुपये दहा **लाख छपन्न हजार तीनशे एक्याऐंशी मात्र)** अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदा राहुल अन्ना भंडार (कर्जदार), राहुल राजकुमार गुप्ता (सह-कर्जदार), कैलास देविदास गुप्ता (सह-कर्जदार), राजकुमार देविदास गुप्ता (सह-कर्जदार), (कर्ज खाता क्र एल९००१०६०१२२७६९७४९) यांना बोलाविण्यासाठी दिनांक १३-ऑक्टो.-२१ रोजीची मागर्ण सूचना निर्गमित केलेली आहे.

कर्जदार/गहाणवटदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे. म्हणून कर्जदार/गहाणवटद आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ८ **फेब्रु., २०२२** रोर्ज सदरहू अधिनियमाचे कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००३ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्य मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार/गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीच व्यवहार हा १३-ऑक्टो.-२१ रोजीसची रु. १०,५६,३८१/- (रुपये दहा लाख छपन्न हजार तीनशे **एक्याऐंशी मात्र)** आणि संपूर्ण प्रदानापर्यंत त्यावरील व्याज आणि खर्च या रकमेकरिता **एयु स्मॉल** फायनान्स बँक लिमिटेड (शेड्युल्ड कमर्शियल बँक) च्या प्रभाराच्या अधीन राहील.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च पोटकलम (८) च्या तरतृदींकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन राजकुमार देविदास गुप्ता आणि कैलास देविदास गुप्ता द्वारे मालकीची महापालिका शेट सर्व्हे क्र. ४० प्लॉट क्र. १६१, रामबाग नाझुल, शाहु मंगल कार्यालय मागे, अमरावती येथे स्थित मिळकत येथे स्थित रहिवासी/कमर्शियल मिळकत जिमन/बिल्डिंग/बांधकाम आणि फिक्चर्स चे सर्व ते भाग आणि वेभाग, **मोजमापित ३१०३.२६ चौ.याड्स**, ज्याला चार सिमा आहेत:

दिनांक: ०८/फेब्र./२०२२ प्राधिकृत अधिकार ठिकाण: अमरावती, महाराष्ट्र एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

#### Modison **METALS LIMITED**

Regd. Office: - 33-Nariman Bhayan, 227-Nariman Point, Mumbai - 400021 Te: +91 2 2202 6437 Fax: +91 22 2204 8009 Email:shareholder@modison.com • Web: www.modison.com • CIN: L51900MH1983PLC029783

NOTICE tion at Source (T

Dividend for the financial year 2021-22 Notice is hereby given that pursuant to provisions of Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 read with any other applicable provisions, the Company has fixed 24.02.2022 as Record Date for the purpose of etermining eligible shareholders entitle to receive Interim Dividend of 100 % on equit shares of face value of Re. 1/-i.e. Re. 1/- per share for the financial year 2021-22, as declared by the Board of Directors in their meeting held on 12.02.2022. Please note that the payment f Interim dividend shall be made on or before i.e. 30 days from the date of declara

Pursuant to the change introduced by the Finance Act 2020 w.e.f. April 1, 2020, the Company would be required to withhold taxes at the prescribed rates on the dividend pair to its shareholders. Further tax deducted at source (TDS) rates for dividend prescribed under the Income-tax Act, 1961 ("Act") are subject to provisions of sec 206 AB of the Act effective from July 1, 2021) which introduces special provisions for TDS in respect of non-ilers of income-tax returns. As provided in section 206AB of the Act, tax is required to deducted at higher rates in case of payments to specified persons. Any eligible shareholder, who wishes to avail the benefit of non-deduction of tax at source

is requested to submit the following documents on or before February 18, 2022 via e-mai support@freedomregistry.co.in Yearly declaration in Form 15G/15H

Resident individual shareholder with PAN Non Permanent Establishment and Non - Resident Shareholders Beneficial Ownership Declaration Tax Residency Certificate ii. Form 10 F iv. Any other document which may be required to avail the tax treaty benefits.

For Modison Metals Limited Manika Arora Company Secretary

> परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सचना

# ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ऑण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 13.09.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 12,37,788.76 (रूपये बारा लाख सदतीस हजार सातशे अठ्याऐंशी आणि शहात्तर पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLTHN00305429 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 26.06.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार प्रकाश बोंडू पंडिरकर, प्रकाश बोंडू पंडिरकर; 43/2161, शांत सदन को-ऑप एचएसएल, गांधी नगर, वांद्रे (पू), मुंबई, महाराष्ट्र - 400051, निशा प्रकाश पंडिरकर; पार्वती निवास, खोली क्र. 31, दुसरा मजला, पढवळ नगर, ठाणे (प), लहान साई मंदिर जवळ, ठाणे, महाराष्ट्र - 400604 यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

(स्थावर मालमत्तेसाठी)

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 08.02.2022. रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू. 12,37,788.76 (रूपये बारा लाख सदतीस हजार सातशे अठ्याऐंशी आणि शहात्तर पैसे फक्त) पुढील व्याज 26.06.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्रमांक 304, तिसरा मजला, बिल्डींग क्रमांक 36,पोद्दार नवजीवन,सर्व्हे क्र.172/5, जुना सर्व्हे क्र. 208/5,आटगाव गावामध्ये स्थित, शाहपूर, जि.ठाणे, ठाणे, महाराष्ट्र-421605.

अधिकृत अधिकारी तारीख: 08.02.2022 इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड स्थळ : ठाणे

# **SPECTRA INDUSTRIES LIMITED**

hirect.com

www.nseindia.com) and also on the Company's website www.hirect.com

Registered Office : Plot No 9. Spectra Compound. Ramchandra Lane Extension. Kanchpada II, Malad (West), Mumbai - 400 064.
CIN NO : L74999MH1992PLC067849, Email : sepl12@rediffmail.com
Phone No : 022 - 2889 3933, Fax No : 022 - 2889 1342, Website: www.spectraindustries.co.in STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTH YEAR ENDED DECEMBER 31, 2021

Sr.	Particulars	Quarter Ended	Nine Month Ended	Nine Month Ended	Year Ended
No.	Faiticulars	31.12.2021	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)
1	Total Income from operations (Net)	0.00	0.00	0.00	0.00
2	Net Profit / (Loss) from Ordinary Activities after Tax	(111.22)	(130.93)	(79.91)	(550.45)
3	Total Comprehensive Income after Tax	4	-	-	-
4	Paid up equity share capital - (Face value of Rs. 10/- each)	707.85	707.85	707.85	707.85
5	Reserves excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	1	и		(4301.48)
6	Earning Per Share (EPS) (before extraordinary items) of Rs. 10/- each - Not annualised (a) Basic (b) Diluted	(1.57)	(1.85)	(1.13)	(7.78)
7	Earning Per Share (EPS) (after extraordinary items) of Rs.10/- each (a) Basic (b) Diluted	(1.57)	(1.85)	(1.13)	(7.78)

Notes:

1. The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 12.02.2022.

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and the Company website: www.spectraindustries.co.in

By Order of The Board

By Order of The Board For SPECTRA INDUSTRIES LIMITED

Sd/-Jaidev Vinod Kumar Gupta Executive Director & CFO DIN - 00066999